

13th July, 2022

The Manager - Listing BSE Limited BSE Code - 501455

The Manager – Listing
National Stock Exchange of India Limited
NSE Code - GREAVESCOT

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper advertisement - Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 read with Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with the applicable circulars issued in this regard by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India, please find enclosed Public Notice titled "103rd Annual General Meeting" published on Wednesday, 13th July, 2022 in the editions of the newspapers viz. Business Standard (in English language) and Navshakti (in Marathi language).

Copies of the advertisement are also available on the website of the Company at www.greavescotton.com.

This is for your information and records.

Thanking You,

Yours faithfully, For Greaves Cotton Limited

Atindra Basu General Counsel & Company Secretary

Encl.: a/a

GoM on e-gaming to submit final report by Aug 10

New Delhi, 12 July

meeting of an empowered group of ministers (GoM) set up to look into online gaming, casinos, and races ended inconclusive on Tuesday because of certain legal issues. The GoM will now submit the report by August 10, instead of July 15 finalised earlier, one of the panel members said.

The GoM, constituted by the GST Council, met to discuss ambiguities in valuation of services and their taxability. However, the panel is of the view that certain legal aspects should be examined by the law committee of the Council and a final decision would be taken after considering the committee suggestions.

The next meeting of the panel is likely to be held in New Delhi by the end of this month.

The GoM had proposed a flat 28 per cent levy on online gaming and fantasy sports to bring them at par with gambling and betting.

The proposal, however, was opposed by the Goa minister who said taxing the casino on tasked with examining the taxfull value would decrease the ation of fantasy sports and casifootfall in tourism and viability nos. The panel had suggested

GREAVES COTTON LIMITED

Kurla West, Mumbai - 400 070; **Telephone:** 022-4171 1700

Corporate Identity Number: L99999MH1922PLC000987 Registered Office: Unit No. 1A, 5th Floor, Tower 3, Equinox Business Park, LBS Marg,

E-mail: investorservices@greavescotton.com; Website: www.greavescotton.com

business that will be set forth in the Notice of AGM.

('NSDL') at www.evoting.nsdl.com

Manner of casting vote(s) through e-voting:

on the website of the Company at www.greavescotton.com.

the relevant depositories through their Depository Participants.

eligibility for the dividend, if declared by the Members at the AGM.

form) and RTA/Company (if shares held in physical form).

with which demat account is maintained

(b) Self-attested copy of PAN Card of all holders;

Manner of registering / updating email addresses:

investorservices@greavescotton.com.

Dividend and Book closure:

apprehension was that excessive taxation on casinos would negatively impact the tourism adversely. He argued that incl-paid by the player for particiusion of prize money in taxable value could lead to litigations.

"Following Goa's request for special treatment for casinos, it was decided that GoM online games and horse racing casinos, on the value of chips/ as well." Finance

Chandigarh.

the proposal and

The

The GST Council Minister Nirmala Sitharaman had has asked the group of ministers said after the Council meeting to re-examine the last month in proposal of evying 28% tax on online gaming, Council had last casinos, and horse racing after Goa raised objections month deferred

asked the panel to re-examine the issues after headed by Karnataka Chief holding discussions with the minister Basavaraj Bommai, states and stakeholders.

At present, the entire transaction value — which includes the winning amount — attracts GST. Most online gaming platforms pay 18 per cent GST as platform fees. The GoM, headed by Meghalaya Chief Minister Conrad Sangma, was

PUBLIC NOTICE FOR 103RD ANNUAL GENERAL MEETING

This notice is being published in compliance with the provisions of General Circular No. 02/2022 dated 5th May 2022, General Circular No. 21/2021 dated 14th December 2021, General Circular No. 19/2021 dated 8th December 2021. General Circular No. 02/2021 dated 13th January 2021 read with General Circular No.

14/2020 dated 8th April 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April 2020 and General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 issued by Ministry of Corporate Affairs (collectively referred to as MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May 2022 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 and SEBI[/]HO/CFD/CMD2/

CIR/P/2021/11 dated 15th January 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI')

(collectively referred to as 'SEBI Circulars') and the provisions of the applicable laws. We hereby notify

The 103rd Annual General Meeting ('AGM') of the Company will be held ONLY through Video Conferencing

('VC') / Other Audio Video Means ('OAVM') on Thursday, 11th August 2022 at 01:30 P.M. IST

in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and the Rules

made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

('SEBI LODR Regulations') read with applicable MCA Circulars and SEBI Circulars to transact the

Annual Report for the Financial Year 2021-22 and the Notice of the AGM along with instructions on

e-voting (i) will be sent by email to those shareholders whose email addresses are registered with the

Company's Registrar and Share transfer Agent, KFin Technologies Limited ('RTA')/Depository Participant(s); and (ii) will also be uploaded on the website of the Company at www.greavescotton.com

websites of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange

of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited

a. Members will have an opportunity to cast their vote remotely or through e-voting system during the

AGM on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system.

b. The manner of remote e-voting and through e-voting system during the AGM for members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their he Notice of the AGM. The details

c. In case the members have not registered their email address, on successful registration of email

a. Members holding shares in physical mode are requested to provide a (i) signed request

letter mentioning the name of member, folio number, mobile number and complete address

(including email); (ii) the share certificate (front and back); and (iii) self-attested copy of PAN Card

and Aadhaar Card in support of address of the member as registered with the Company: to the

email address of the RTA at einward.ris@kfintech.com with a copy to the Company at

b. Members holding shares in dematerialised form are requested to register their email addresses with

a. The members may note that the Board of Directors at its meeting held on 12th May 2022.

recommended a dividend of Rs. 0.20/- per share on face value of Rs. 2/- per share for the

Financial Year ended on 31st March 2022. The dividend, if declared by the members at the AGM,

will be paid, subject to deduction of income-tax at source, on or before Friday, 9th September 2022.

Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 5th August

2022 to Thursday, 11th August 2022 both days inclusive for the purpose of determining the

Act, 2020, the Company is required to deduct tax at source ('TDS') from dividend paid to

shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the members

are requested to refer to the Income-tax Act, 1961, and the amendments thereof. The members

are requested to update their PAN with the Depository Participants (if shares held in electronic

Taxation of Dividend Distribution available on the Company's website at https://www.greavescotton.com/

investors/corporate-announcements. In order to enable the Company to determine the

appropriate TDS rate as applicable, the members are requested to submit the necessary documents

e. The dividend, if declared, shall be transferred through electronic mode to the members who have

updated their bank account details. For members who have not updated their bank account details

dividend warrants / demand drafts will be sent out to their registered addresses through postal

facility if operational. To avoid delay in receiving the dividend, members who have not submitted

their bank account details or in case of change in bank details, email address or residential

i. In respect of shares held in dematerialised form, to their respective Depository Participants

ii. In respect of shares held in physical form, to the RTA at einward.ris@kfintech.com by submitting:

(a) Form ISR-1 along with supporting documents. The said form is available on the website of

(c) Self-attested copy of any document (such as Aadhaar Card, Driving License, Election

(d) Cancelled cheque bearing the name of the member/first holder. In case the cancelled

the Company at http://www.greavescotton.com/investors and on the website of the RTA at

Identity Card, Passport) in support of the address of the first holder as registered with the

cheque leaf does not bear your name, please attach a copy of the bank pass-book

d. For further details and formats of declaration, please refer to communication made to shareholders on

b. In terms of Section 91 of the Act and Regulation 42 of SEBI LODR Regulations, the Register of

c. Pursuant to the amendment introduced in the provisions of Income-tax Act, 1961, by the Finance

address as per the manner specified below, an email containing (a) the Notice of AGM and Annual

Report; and (b) the login credentials for casting votes through e-voting shall be made available to

ing, tax should be levied on the "full value" of consideration, including the contest entry fee, pation in such games.

With respect to the race course, the panel was of the view that 28 per cent GST should be levied on the full bet will give one more hearing for value, whereas in the case of

> coins purchased from the casino by the player.

Meanwhile, a panel of state ministers on GST rate rationalisation met on Tuesday to discuss the rate slabs restructuring. The sevenmember panel,

met after the Council meeting held last month. The Council had given nod to all the suggestions proposed by the panel on hiking rates of certain consumer items and doing away examining the merger of the current four slabs and the possibility of hiking the lower

threshold of 5 per cent to

7-8 per cent.

"The positive develop-

Manufacturing exports to hit \$1 trn by FY28: **Bain report**

New Delhi, 12 July

India is expected to scale up its manufacturing exports to \$1 trillion by fiscal year 2027-28. This comes amid favourable trends in manufacturing and growth in priority sectors, said Bain & Company, in a report titled, 'The Trillion-Dollar Manufacturing Exports

The six sectors driving export growth will be chemicals, auto, electronics, pharmaceuticals, textiles and industrial machinery.

Opportunity for India.'

The electronics sector is expected to see the highest compound annual growth rate (CAGR) of 35-40 per cent till FY28. This would be followed by chemicals at 19-23 per cent and industrial machinery at 18-20 per cent. Automotive is another key sector and is expected to grow at 15-18 per cent CAGR.

The report comes in the backdrop of India's manufacturing exports seeing tremendous growth over the two Manufacturing exports saw a CAGR of more than 15 per cent to touch \$418 billion in fiscal year 2021-22.

ments in the manufacturing sector, driven by production capacity expansion, government policy support, heightened M&A activity, and PE/VC-led investment, are creating a robust pipeline for the country's sustained economic growth in the years to come," said Deepak Jain, partner, Bain and Company and co-author of the report.

At Quad meet, US to urge India to back cap on Russia oil price


DAVID STRINGER

US Energy Secretary Jennifer Granholm will use talks with nations, including India and Japan, to rally support for a new effort aimed at capping prices for Russian oil.

Granholm is scheduled to meet with counterparts from the Quad group of nations —Australia, India, Japan, and the US — during a visit to Sydney that'll also touch on cooperation on supply of critical minerals needed for clean energy technologies.

"We want to put on the table the option of joining a buyers' group that will have greater market power to be able to lower the price, and therefore lower the price of Russian oil and lower the profits to Putin." Granholm said Monday in an interview in Sydney.

The strategy, raised among Group of revenue Moscow earns from oil exports



India has boosted purchases of Russian fuel in recent months, spending \$8.8 billion on petroleum and coal imports from February 24 to June 30

Seven leaders last month, is to limit the

without driving Russian cargoes off the global market. It would cap prices by banning insurance and transportation services needed to ship Russian crude and petroleum products unless the oil is pur-

chased below an agreed price. The efforts are intended to try to cap the price on Russian oil at between \$40 and about \$60 a barrel, people familiar

with the matter said earlier this month. India has boosted purchases of Russian fuel in recent months, spending \$8.8 billion on petroleum and coal imports from February 24 to June 30 – more than it doled out for all Russian goods in 2021. Japan also remains heavily reliant on energy imports from Russia.

Critics have said the price-cap plan is too complex to work in practice, and also raised questions over whether countries like China and India, who are among the largest buyers of Russian oil, would

TCS CEO, KKR India chairman among 29 to join Board of Trade

New Delhi, 12 July

The government has nominated 29 non-official members

from large and small enterprises and different sectors in the Board of Trade, which is a top advisory body on external trade. The inductees include chief executive officer of Tata Consultancy Services Rajesh Gopinathan, and KKR India Chairman Sanjay Nayyar.

The Board, chaired by Commerce and Industry minister Pivush Goval, advises the government on policy measures to improve the country's foreign trade.



TCS Chief Executive Officer Rajesh Gopinathan

Other non-official members include Pasha Patel, former member of Maharashtra Legislative Council, Pankai Mahindroo, Chairman India

Association, Praveen Khandelwal, Secretary General Confederation of All India Traders). Laghu Udyog Bharati Executive Member Om Prakash Mittal, GCMMF (Amul) Managing Director RS Sodhi, among others, according to notification issued by the Centre.

The official members will include secretaries of department of revenue, department of commerce, ministry of health, agriculture, Deputy Governor of the Reserve Bank of India, and chairman Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC), among others.

The government had in

Cellular and Electronics 2019 merged the Council of Trade Development and Promotion with the Board of Trade to bring greater coherence in the consultation process with all stakeholders for promoting exports and imports, according to an official notification.

The terms of reference for the non-official members include providing a platform to states and UTs to articulate state oriented perspectives on trade policy, act as a facilitators in implementation of District Export Hub events including sensitization workshops, identification and promotion of identified products.

Account aggregator system: SBI, BoB to go live soon

SUBRATA PANDA & ABHIJIT LELE

Mumbai, 12 July

After the finance minister directed public sector banks (PSBs) to join the account aggregator (AA) ecosystem, 5-6 major banks, including State Bank of India (SBI) and Bank of Baroda, are expected to go live by July-end.

Sahmati, an industry alliance for the AA ecosystem. has been working with PSBs to get them onboarded for quite some time now. While Union Bank has been live on the ecosystem for a while, PNB work. We are confident of

to follow suit in the next two weeks.

Bank of Maharashtra executives said the lender would be on the account aggregator network in two weeks, before the July 31 deadline. The focus is on making end-to-end Straight Through Processing (STP) backbone robust for ensuring business gains.

"Bank of Baroda is working on developing multiple use cases for providing enhanced product offerings using the account aggregator framewent live this week. Bank of meeting the timelines set by

Maharashtra is also expected the FM," said Akhil Handa, chief digital officer, Bank Major private banks, such

as HDFC Bank, ICICI Bank, Axis Bank, IndusInd Bank, Kotak Mahindra Bank, and Federal Bank, have been the early ones to get onboarded onto the ecosystem. Currently, 12 private and public sector banks have gone live in the ecosystem. Overall, 54 financial institutions including banks, non-banking finance companies, insurance companies, insurance brokers, stock brokers and investment advisors, have gone live on the

B G Mahesh, co-founder of Sahamati, said: "We expect 5-6 large PSBs, including SBI and Bank of Baroda, to go live on the AA ecosystem soon. Each of them is in an advanced stage of implementation. The banks are working out a plan to not just enable sharing of data as FIP, but also roll out use cases to access financial data of customers from other banks or financial sources and offer competitive products."

"PSBs, as financial information users (FIU), will make a big impact on financial inclusion. Many who weren't having

access to formal credit could qualify for small-ticket loans from banks because banks will have access to the borrower's verified, tamper-proof financial data. Currently 300 million-plus accounts are enabled on AA. As more banks join, the number of AA-enabled accounts will soon cross 600 million," he said.

PSB executives said joining the network is technical and just a start. The question is whether or not banks understood the implications — it is a rehaul in the ecosystem and not a just change in the busi-

▶ FROM PAGE 1

Asian...

Several Russian banks have for Interbank Financial Telecommunications (SWIFT). While the war in Ukraine and the

published last month said central banks were no longer holding the greenback in their The dollar's share in global foralso been excluded from the eign exchange reserves fell quarter of last year, extending a two-decade fall, according to the IMF's currency composi-Western response may have tion of official foreign exchaquickened the process, there nge reserves data, the blog were increasing signs of a chal-read. Analysts said the central lenge to the hegemony of the bank's measures were likely dollar as the universal trade aimed at facilitating smoother currency. An International transactions with Russia,

SOLUTION TO #3712

9	5	6	2	1	8	7	3	4
2	4	7	3	5	6	9	1	8
8	3	1	တ	7	4	5	6	2
5	2	4	7	6	3	1	8	9
7	8	9	5	4	1	6	2	3
1	6	3	8	9	2	4	5	7
6	1	8	4	2	7	3	9	5
4	9	2	1	3	5	8	7	6
3	7	5	6	8	9	2	4	1

Very Hard: **** **Solution tomorrow**

HOW TO PLAY

Fill in the grid so that every row, every column and every 3x3 box contains the digits 1 to 9

Monetary Fund (IMF) blog which accounts for over 10 per festival season kicks off with at 50-52 per cent in pre-Covid cent of India's crude oil imports. With the safe-haven US dollar globally strengthenreserves to the earlier extent. ing to 20-year highs because of risk aversion worldwide, countries such as India, which are Worldwide below 59 per cent in the fourth heavily dependent on overseas fuel purchases, have faced considerable pressure on their import bills. Commodities such as crude oil are denominated in the US dollar, which is the world's reserve currency. The RBI's move essentially implies that the countries that are counterparties to a transaction would be taking on exchange rate risk on the rupee rather than the US dollar.

Retail...

"Inflation is expected to remain elevated with only a gradual descent through the rest of the year. While the softening global commodity prices provide some relief, the gains will be limited due to a weakening rupee," said Upasna Bhardwaj, chief economist, Mahindra Bank. On June 8, the six-member Monetary Policy Committee (MPC) of the RBI unanimously decided to raise the reporate by 50 basis points. This followed an off-cycle rate hike of 40 basis points in May, making it a 90 bps rate hike in just over a month. Analysts expect two more rounds of rate hikes. "We continue to foresee front-loaded rate hikes of 60 bps spread over the next two policy reviews followed by an extended pause, as the MPC will focus on containing inflationary expectations without sacrificing growth," said Aditi Navar, chief economist at

Festival...

Thus, the demand for packaged food is expected to 65 per cent of their total income increase further, he says. The diverted to food, which stood More on business-standard.com

Onam end-August right times." Consumer durables through Diwali in October. manufacturers are still reeling Notwithstanding a volume hit, CavinKare expects sales to perk and weak demand. However, up. "We expect 10 per cent growth in volume, compared to improve this season, compared pre-Covid levels, as we expect consumption to pick up by Ventakesh Vijayaraghan, group CEO, CavinKare. In the October-December

quarter of 2021-22, FMCG sales

were up 19.6 per cent in value

terms, according to Bizom – a

retail intelligence platform. "Value sales were higher in the quarter due to price hikes already initiated by companies to beat rising raw material costs, coupled with festival demand," savs Akshav D'Souza, chief of growth and insight at Bizom. NielsenIQ's data points out that while there was price-led growth in the quarter ended December last vear, volumes were at minus 2.6 per cent. Apparel and fashion chain Lifestyle has already begun to see revival in sales since April and the trend persists through this sales season. It expects double-digit like-forlike retail sales growth this season, in contrast to 2019, "While there has been a price hike of 12-13 per cent that came into effect in April, we will not take further price hikes and expect volumes to pick up in single digits, as opposed to pre-Covid levels," says Devarajan Iyer, CEO, Lifestyle.

He says the chain has placed higher orders than what it did before the pandemic breakout. However, V-Mart Retail, which has stores in The retailer though is in waitand-watch mode. Lalit Agarwal, chairman and MD, V-Mart Retail, says, "Consumers in smaller towns have seen 60-

from supply-chain constraints they expect demand to to last year's. "We are optimistic that this year's sales will be better than last year's, but volumes will continue to remain in the negative," says Kamal Nandi, business head and executive vice-president. Godrei Appliances.


Passenger vehicle retailers are also looking to make the most of the season as improved availability of semiconductors has helped automakers increase output and cut back on the waiting period. A clutch of new model launches in the sport utility vehicle segment is expected to buoy sentiment further. However, the pain for those in the scooter and motorcycle business endures.

Whether the present management was in the loop on this is also part of the probe. Notably, the surveillance set up by iSec was disposed of as e-waste in 2019. The ED is also looking into whether the current management or auditors raised the red flag or if they enquired about such contracts while destroying iSec-related evidence. The contract with iSec is learnt to have terminated in February 2017, within two months of Chitra Ramkrishna's exit as CEO. The new management came in July that year.

Ramkrishna, former NSE smaller cities and towns, is cur- CEO Ravi Narain, iSec Services, rently seeing volume decline. and former Mumbai police commissioner Saniay Pandey. who floated iSec, were booked last week by the CBI for allegedly snooping on the exchange's key employees.

Place: Mumbai Date : 12th July 2022

Atindra Basu




For Greaves Cotton Limited











Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Numerologist, Vastu & Gems

Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile

9820113194

Watch on YouTube: 🖚 आप और आपका भविष्य

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्यार्ह जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपणा किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तजांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्यार्ह जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspape for the submission in passport office.

I, MRS. SHRITEE ABHISHEK GUPTA, WIFE OF MR ARHISHEK MANOHARI AL GUPTA HAVE CHANGED MY NAME TO MRS SHRITEE ARHISHEK GUPTA SHRITEE GUPTA, SUBSEQUENT TO MY MARRIAGE AND WEDDING ON FEBRUARY 25, 2011 TO MR. ABHISHEK MANOHARLAL GUPTA. CL-101 I HAVE CHANGED MY NAME FROM

SHARAFAT ALI TO SHARAFAT ALI KHAN AS PER AADHAR CARD. CL-110 I HAVE CHANGED MY NAME FROM SHAHABAZ KAZI SAYYED SHAMSHAD HUSAIN / SAYYED SHAHABAZ KAZI TO SHABAAZ SHAMSHAD SAYYED AS PER AADHAR CARD. CL-110 A I HAVE CHANGED MY NAME FROM KAZI SAYYED SHAMSHAD HUSAIN TO

SHAMSHAD MEHANDI QAZI SAYYED AS PER DOCUMENTS. CL-110 B I HAVE CHANGED MY NAME FROM RAHEEM ALI SHAIKH NURUL ISMAIL TO RAHIM ALI NOOR ISMAIL SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-110 C

नोंदणीकत कार्यालय: ब्लॉक क्र. ए/१००३, वेस्ट गेट.

माकारबा, अहमदाबाद - ३८००५१, गजरात

बलार्ड इस्टेट, मंबई - ४०००३८

विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना

गरण मिळकतीचे वर्णन

ाखीव किंमत (रा.किं)

लेलावाची दिनांक व

नारीख आणि वेळ

दिनांक : १२.०७.२०२२

ठिकाण : मुंबई

बोली मादर करण्याची अंतिम

भार काही असल्यास: तारण धनकोंना जात नाही.

निरीक्षण

तिकाण

व ठिकाणः

संपर्क क्र : +९१ ८८७९८९०३४६

ईमेल: kalpak.sawangikar@cfmarc.in

हायएमसीए क्लब जवळ, स. क्र. ८३५/१+३, एस जी हायवे

कॉर्पोरेट कार्यालय : १ला मजला, वेकफिल्ड हाऊस, स्प्रॉट रोड,

सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (सीएफएम-एआरसी)

सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२

महवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अंतर्गत स्थावर मत्तेच्य

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार/गहाणवटदार यांना याद्वारे सुचना देण्यात येते की, खालील

वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे. जिचा **कब्जा** ०२.०२.२०२२ रोजी सीएफएम ॲसेट

रिकन्स्ट्रक्शन प्रा लि च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ती **कर्जदार मे. हरेश्वर ट्रेडिंग (कर्जदार), श्री. दिपक**

पुरषोत्तम गजरा (प्रोप्रायटर आणि गहाणदार), श्री. राजेश कानजी भानुशाली (हमीदार) आणि श्री. मुकेश हरीराम माव (हमीदार) यांच्याकडुन तारण धनकोंना थकीत आणि देय ०८.०५.२०१९ रोजीस रु.

. ३,१८,९९,६७०.६४/- (रुपये तीन कोटी अठरा लाख नव्व्यान्नव हजार सहारो सत्तर आणि चौसष्ट पैसे मात्र)

आणि पढील व्याज आणि इतर परिव्यय च्या वसलीसाठी ३१.०७.२०२२ रोजी ''जसे आहे जेथे आहे''. जे आहे जसे

जाहीर लिलावाचे वर्णन

प्राधिकृत अधिकारींची आगाऊ वेळ ठरवून

३१.०७.२०२२ रोजी स. १०.०० पर्यंत

स. १०.३० ते ११.३० ०५.०७.२०२२ रोजीस

कपया विक्रीची अटी आणि शर्तीच्या तपशीलाकरिता वर उल्लेखित तारण धनकोंची वेबसाईट म्हणजे

नेक्टर - ११ वर बांधकामित फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, इमारत क्र. १९

तारण धनकोंना थकीत आणि देय रु. ३,१८,९९,६७०.६४/- (रुपये तीन कोर्ट

अत्ररा लाख नळ्यान्नव हजार सहाशे सत्तर आणि चौसष्ट पैसे मात्र) ०८.०५.२०१९

३१.०७.२०२२ रोजीस स. ११.३० ते दु. १२.३०/ सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (सीएफएम-एआरसी), १ल

सीएफएम ॲसेट रिकन्स्टक्शन प्रा. लि. (सीएफएम-एआरसी)

(सीएफएमएआरसी टुस्ट-१ अपना बँकचे टुस्टी म्हणून कार्यरत)

प्राधिकृत अधिकारी

गजला, वेकफिल्ड हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४०००३८

ोजीस आणि थकीत आणि देय त्यावरील पुढील व्याज आणि इतर परिव्यय.

आहे'' 'जे काही आहे तिथे आहे'' आणि ''विना अवलंब तत्त्वाने'' विकण्यात येणार आहे.

₹. ५९,४०,०००/-

http://www.cfmarc.in वर विक्री सूचना मधील पुरविण्यात आलेली लिंकचा संदर्भ घ्यावा.

I HAVE CHANGED MY NAME FROM VIKRAM SARAPSINGH TIRVA TO VIKRAM SARAPSINGH TIRWA AS PER CL-120 DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM INSHIYA

ABBAS CHATRIWALA TO INSIYAH ABBAS CHATRIWALA AS PER GAZZETTE NUMBER (M-2248392). I HAVE CHANGED MY NAME FROM MADU PUSHPATRAJ JAIN TO MADHU PUSHPATRAJ JAIN AS PER GAZZETTE

NUMBER (M-2241624). CL-120 E I HAVE CHANGED MY NAME FROM PUSHPADEVI SAMPATRAJ SANGHVI TO PLISHPA SAMPATRAJI SANGHVI AS PER GAZZETTE NUMBER (M-2241508)

CL-120 (I HAVE CHANGED MY NAME FROM PUSHPATRAJ VELTHANDJI JAIN TO PUSHPATRAJ VELCHANDJI JAIN AS PER GAZZETTE NUMBER (M-2241629). CL-120 D

I HAVE CHANGED MY NAME FROM NIJA K P KUTTAN NAIR TO NIJA KUTTAN NAIF AS PER DOCUMENTS. CL-130 I HAVE CHANGED MY NAME FROM FOUZIA WARSI TO FOUZIA IMRAN KHAN AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM NIKHIL SAVIO AUGUSTINE FERNANDES TO NIKHIL AUGUSTINE FERNANDES AS PER THE DOCUMENTS. CL-130 B I HAVE CHANGED MY NAME FROM SHOBHA POKARDAS PUNJABI TO BHAVIKA MAHENDRA TALREJA AS PER

DOCUMENTS. CL-130 C I HAVE CHANGED MY NAME FROM SURESH MANJI BHANUSHALI TO SURESH MANJIBHAI DAMA AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM RAJINDER KAUR BAMARH TO RAJINDER

KAUR BAMRAH AS PER DOCUMENTS CL-130 E I HAVE CHANGED MY NAME FROM RASPAL SINGH BAMARH TO RASPAL SINGH BAMRAH AS PER DOCUMENTS.

CL-130 I WE MR. ABDULLAH MOHAMMED SHELKE AND MRS. MUMTHAZ KUZHIL AGATH HAVE CHANGED OUR MINOR SON'S FROM REZAN TO ABDULLAH MOHAMMED SHELKE AS PER

DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM BANSARI NILESH THAKKAR(OLD NAME) to bansari jimish manèk as per GAZETTE NO. (M-21148079). CL-163 I HAVE CHANGED MY NAME FROM SAD SHAFI SHAIKH TO SAAD SHAFI SHAIKH VIDE AADHAR CARD NUMBER 5829 9292

CL-130 G

CL-247 I HAVE CHANGED MY NAME FROM SHARIF AHMAD TO MOHAMMAD SHARIF RAHIS AHMAD ANSARI AS PEF AFFIDAVIT DATED: 08/07/2022 CL-370 I HAVE CHNAGED MY NAME FROM SUBHA HARIHARAN TO SUBHA HARIHARAN IYER AS

HAVE CHNAGED MY NAME FROM HARIHARAN SRINIVASAN HARIHARAN SRINIVASAN IYER AS PER DOCUMENT

MY NAME RIYA GAIROLA WAS WRONGLY MENTIONED ON MY PASSPORT AS RIA GAIROLA. MY CORRECT & REAL NAME IS RIYA GAIROLA AS PER AADHAR CARD NO 9852

:::::: | CFM

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण

एमटीएनएल एक्सचेंज बिल्डिंग, जी.डी. सोमाणी शाळेजवळ, जी.डी.सोमाणी मार्ग, कफ परेड, मुंबई – ४००००५, ईमेल: registrar-mum@nclt.gov.in दरध्वनी क्रमांक: ०२२-२२७१७२००/२२६१९६३६ सीपी (आयबी) ५०९ (एमबी) २०२१

दिनांक : ०४.०७.२०२२ एफ. क्र. सी.पी. (आयबी)५०९(एमबी)२०२१ ६८३१ १. याचिकाकर्ता १. प्रतिवादी

बीडीएस प्रोजेक्ट्स इंडिया प्रा. लि. एएफएल हाऊस, लोक भारती कॉम्प्लेक्स, मरोळ मारोशी रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई- ४०००५९ विषय : सुनावणीची सूचना

डी. के. रियल्टी (इंडिया) प्रा. लि. ४-ए, ४था मजला, धीरज अरमा. अनंत काणेकर मार्ग, वांदे (पर्व) मुंबई, बांद्रा कोर्ट जवळ - ४०००५१

सूचना घ्यावी की, ०६.०६.२०२२ रोजीस सन्मा. एनसीएलटी, मुंबई खंडपीठ समक्ष वरील नामीत याचिकाकर्ता/अर्जदार यांच्याकडून आयबीसी च्या कलम ९ अंतर्गत एक याचिका/अर्ज दाखल केला आहे.

प्रतिवादींना कळविण्यात येते की, सदर याचिकेची सुनावणीच्या तारीख न्यायालय V समक्ष ०२.०८.२०२२ रोजी आहे

> (सह. निबंधक) एनसीएलटी, मुंबई खंडपीठ

परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा)

ताबा सूचना

ज्या अर्थी.

नेम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सेक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेटस ॲण्ड रिकन्सटक्शन ऑफ फायनान्शियल असेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 28.12.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू..10,85,811.88 (रूपये दहा लाख पंचाऐंशी हजार आठशे अकरा आणि अङ्ग्वाऐंशी पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLVRA00184822 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 14.12.2021 गसून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **धर्मेंद्र पारसनाथ तिवारी आणि माधवी डी तिवारी** ्र यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या

नदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचन देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, **2002** वा नियम **8** अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **प्रतिकात्मक**

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे खबरदार करण्यात येते की. या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू.10.85.811.88 (रूपये दहा लाख पंचाऐंशी हजार आठशे अकरा आणि अद्याऐंशी पैसे फक्त) पुढील व्याज 14.12.2021पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

म्लॅट क्र.-303 ज्याचे निर्मित क्षेत्र 35.13 चौ. मीटर, तिसरा मजला,एफ विंग, बिल्डिंग नं.-2, सेक्टर-3, ऑरेंज हाइट्स, फेज 1, ऍपल अपार्टमेंट जवळ, नवीन लिंक रोड, नील मोर, यशवंत गौरव कॉम्प्लेक्स, नालासोपारा पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-401203.

तारीख : 11.07.2022. अधिकृत अधिकारी स्थळ : मुंबई इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

> परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा)

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

ज्या अर्थी.

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेटस ॲण्ड रिकन्सटक्शन ऑफ फायनान्शियल असेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 16.02.2022 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 16,61,325.2 (रूपये सोळा लाख एकसष्ठ हजार तीनशे पंचवीस आणि वीस पैसे फक्त) साठी **कर्ज खाते क्र. HHLBAD00390286** या रकमेची परत फेड करण्याची दिनांक **10.02.2022** पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **रुपेश गणेश शेलार** ; <mark>खोली क्र. 4, संगम वेलफेअर</mark> असोसिएशन सोसायटी, अप्पापाडा रोड, हनुमान मंदिराजवळ, कुरार गाव, मालाड पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-400097, निर्मला गणेश शेलार ; खोली क्र. 4, संगम वेलफेअर असोसिएशन सोसायटी, अप्पापाडा रोड, हनुमान मंदिराजवळ, कुरार गाव, मालाड पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-400097, उमेश डी. शेलार ; खोली क्र. 4, संगम वेलफेअर सोसायटी, नवनाथ सोसायटी जवळ, अप्पापाडा, कुरार गाव, मालाड पूर्व, **मंबर्ड, महाराष्ट्र-400097**, यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की. सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स. 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 11.07.2022 रोजी घेतलेला आहे

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्रारे खबरदार करण्यात येते की. या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू. 16,61,325.2 (रूपये सोळा लाख एकसष्ठ हजार तीनशे पंचवीस आणि वीस पैसे फक्त) पुढील व्याज 10.02.2022 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यत लागेल.

नत्ता / मालमत्तेला मक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. 608. सहावा मजला, ए विंग, विष्णु वाटीका, प्राथमिक माध्यमिक शाळेसमोर, तलावाजवळ,

बदलापूर-गाव, बदलापूर-प., ठाणे-421503, महाराष्ट्र. तारीख · 11 07 2022

स्थळ : ठाणे

इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

वसुली अधिकारी, यांचे कार्यालय (म.स.का १९६० चे कलम १५६, व म.स.नि. १९६१ चे नियम १०७ अन्वये,) दि हिंदुस्थान को-ऑप बँक लि., करिता र्गानय- होरायझन टॉवर,१ ला व २ रा मजला, जय शशांक को-ऑप हौसिंग सोसायटी लि. व्ही. एन. पुरव मार्ज, अ.टी.आय. समोर, चुनाभटटी, मुंबई - ४०० ०२२. फोन नं. ८६९२२५२०१९/ ९५९४३१३१११

जाहिर लिलाव नोटीस ब्रालीलप्रमाणे मिळकत बँकेच्या कर्जदाराच्या थकीत कर्जापोटी जप्त केली असुन सदर मिळकत/ मालमत्ता जाहि

लिलाव पध्द	लिलाव पध्दतीने ''जशी आहे त्या रिथतीत'' या तत्वावर विक्री करण्यात येत आहे.								
ਰ	बाकीदार यांचे 11व व पत्ता	प्रॉपर्टी (मिळकत) चा पत्ता व इतर माहिती	अपसेट प्राईन/डिस्ट्रेस प्राईस रक्कम						
(प्रोप्रा. श्री जसपालरि	मिती. जसबिरकीर गिबनवैत) कर्ज खातेक्र. १५३	उप भुखंड क्र. ४ ऐ, (Sub Plot No. ४ A) सिमेंट मर्चटस् प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि., सीएमपीशीएस कॉम्पलेक्स, रेडीमिक्स प्लॅट जवळ, कळंबोली वेअर होसिंग कॉपोरेशन, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड (क्षेत्रफळ वो.मि. ३४८.३ बिल्ट अप)	(अक्षरी रु. दोन कोटी अडोतिस लाख एकोणचाळीस हजार चारशे फक्त)						

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये बँकेने थिकत कर्ज वसुलीसाठी मा उपनिंबधक सहकारी संस्था म.शा.(परसेवा) मुंबई यांच्याकडून दि.०१.०८.२०१८ रोजी दाखले मिळवले आहेत. थिकत कर्ज वसुली दाखला अर्ज क्र.१०१/१३४७/२०१७, व १०१/१३४८/२०१७, वसुली पात्र रक्कम रु. ५.१४.०२.५४७.०० + रु.८.०३.९९.२५१.०० + रु. १.५०.०००.०० व रु. ७१.८९.६२२ 00.99,89,09,89,000.00 + 5.96,90,000.00 + 5.9,90,000.00 = 5.98,09,09,809,000.00

मा. जिल्हाधिकारीसो।, अलिबाग, तसेच मा. तहशिलदारसो।, पनवेल यांचे आदेशान्वये मा. मंडलधिकारी यांनी ना. ाण्डात्यम्परास्त्रा, आराषान्, रात्य मा. राज्यस्तान्यस्ता, भगवन् ना या आर्याण्यस्य मा. माडायस्यान्यस्य पात् दि. २४.०९.२०२१ रोजी स्थायस्य माजमतेना प्रत्यक्ष ताबा वसुनी अधिकारी यांबेकडे देण्यात आतेला आहे. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १७६ आणि म.स.सं.अधिनयम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार आरात वसूली अधिकारी वांच्या अधिकारात जाब देणार यांच्याकडूल आज वि. १२.०७.२०२२ रोजी अख्रेर शक्ति कर्जापोटी येणे असलेली मुददल + येणे व्याज + इतर खर्वासह + सरवार्ज एकुण कर्ज रक्कम रु 9४,७९,७९,६७९.०० (अर्थेरी रु. चौदा कोटी पंच्याहत्तर लाख एक्काहत्तर हजार सहाशे एकोणऍशी रुपरे फक्त) च्या वसुलीसाठी सदर स्थावर मालमत्तेची लिलाव पध्दतीने ''**जशी आहे त्या स्थितीत'**'' या तत्वावर विक्र करण्यात येत आहे.

-:अटी व शर्ती:-

मालमत्तेची विक्री व्यवहार हा पूर्णतः जाहीरातीतील अटी व शर्तीनुसार केला जाईल. मालमत्तेबाबतची संपूर्ण माहिती वर ममुद्र केलेल्या वसुली विभागाच्या पत्यावर मिळेल.) माहिती वर ममुद्र केलेल्या वसुली विभागाच्या पत्यावर मिळेल.) मालमत्तेची प्रत्यक्ष पाहणी दि. २०.०७. २०२२ रोजी **दुपारी ०३.००ते ५.००** वाजेपर्यंत देण्यात येईल.

मातमतेत्व्या कागवपत्रांची तपासणी बँकेच्या वसूनी विभागाच्या वर नमुद पत्यावर दिनांक २५,०७,२०२२ रोजी दुपारी ०३,०० ते दुपारी ५,०० या वेळेत करता येईल. सिल केलेले बोली पत्रे - दि हिंदुस्थान को-ऑप बँक ति., मुंबई, यांचे नावे व त्यासोबत शेडयूट्ड बँकेचा (मुंबई येथे देय) डी.डी. अथवा पे-ऑर्डर ही ऑफर किंमतीच्या १५% रक्कम व परत न मिळणारी रु १०००/- वर

नमुद्र केलेल्या बँकेच्या पत्यावर दिनांक १७.०८.२०२२ पर्यंत **सकाळी १०.०० ते दुपारी ३.००** पर्यंत सादर ऑफर रिवकारण्याचे अथवा पुढे बोलीमध्ये वाढ करण्यासाठीची प्रक्रिया करण्याचे अथवा रदद करण्याचे अधिका बँक / वसुली अधिकारी यांनी राखुन ठेवलेले आहेत. या संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार रिवकारली

नाही तसेच स्पष्टीकरण दिले जाणार नाही. प्राप्त झालेले बोली पत्र दिनांक १८.०८.२०२२ रोजी **दुपारी ३.००** वाजता मुख्य कार्यालय येथे उघडली जातील) ऑफर देणाऱ्यांपैकी जो सर्वांपेक्षा जास्त ऑफर देईल. त्यास उर्वरीत ८९% रक्कम ३० दिवसात भरणा करावी लागेल. अन्यथा ऑफर देतेवेळी दिलेली १५% रक्कमे पैकी ५% रक्कम जप्त करण्यात येईल.

मालमत्तेच्या तबदिली / हस्तांतर, स्टॅम्प डयुटी, रजिस्ट्रेशन खर्च व इतर संबंधित खर्च करण्याची संपुर्ण जबाबदारी खरेदीदार यांची राहील तसेच त्या संबंधी संपुर्ण पूर्तता खरेदी करणार यांनी करून घ्यावयाची आहे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी विक्री कार्यम केल्यानंतरच मालमत्ता ताबा- विक्री प्रमाणप

कार्यवाही करण्यात येईल. सही-वसुली अधिकारी, कलम १५६ म.स.का १९६० नियम १०७ म.स.का नि. १९६१. दि हिंदुस्थान को-ऑप बँक लि.करिता

इनांक- १३.०७.२०२२

सार्वजनिक सूचना

मुंबई शहराच्या नोंदणी जिल्हा आणि उप जिल्ह्याच्या सीमांतर्गत, ''महादेव कुटीर आणि साहीरा'' या नावाने ओळखण्यात येणाऱ्या इमारती. स्वामी वल्लभदास रोड. सायन (पश्चिम). मंबई - ४०००२२ येथील वॉर्ड क. एफएन-८०४३. एफएन-८०४२ धारक. सायन डीव्हीजनचा सी. एस. क. १३८ए/६. १३८/६ प्लॉट क्र. १३८ धारक मालमत्तेची विकास धारक संरचना. सदर मालमत्ता **डॉ. त्रिमुर्ती दत्तात्रय नाडकर्णी** (**महादेव कुटीर) आणि श्री. राजीव रामकृष्ण नाडकर्णी (साहीरा बिल्डींग**) यांच्या मालकीची आहे . दोन्ही इमरतींच्या मालकांनी मालमत्तेच्या विकासासाठी त्यांचे विकास अधिकार **मेसर्स हर्ष डेव्हलपर्स ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपी** यांना दिले आहेत. उपरोक्त संदर्भाच्या संरचनेच्या भाडेकरू/ भोगवटादारांची यादी

अ. क्र.	भाडेकरूचे नाव	भोगवटादाराचे नाव	मजला	दुकान/ खोली
साहीर	रा बिल्डींग			
१	श्रीमती हंसाबेन आर. संघवी	श्री. शैलेश रमणिकलाल संघवी	तळ	१
2	श्री. राजीव रामकृष्ण नाडकर्णी (मालकाच्या वहिवाटीमध्ये)	श्री. राजीव रामकृष्ण नाडकर्णी (मालकाच्या वहिवाटीमध्ये)	तळ	२
ş	(मयत) पानचंद लालचंद शाह	श्रीमती रमिलाबेन पानचंद शाह	१ला	3
8	श्री. जयेश सोनी	श्री. जयेश प्रविणचंद्र सोनी आणि श्रीमती मनिषा जयेश सोनी	१ला	8
ų	श्री. अमित दिनेश शाह	श्री. अमित दिनेश शाह	२रा	4
દ્	श्रीमती क्रिष्णाबाई कैलासचंद	श्रीमती क्रिष्णाबाई कैलासचंद	२रा	ξ
હ	श्री. महादेव रामकृष्ण नाडकर्णी (मालकाच्या वहिवाटीमध्ये)	श्री. महादेव रामकृष्ण नाडकर्णी (मालकाच्या वहिवाटीमध्ये)	३रा	y
महादे	व कुटीर			
ሪ	श्रीमती मनिषा त्रिमुर्ती नाडकर्णी श्रीमती मनिषा त्रिमुर्ती नाडकर्णी		तळ	१व२
٩	श्रीमती दमयंती भगवानजी खत्री	श्रीमती दमयंती भगवानजी खत्री	तळ	३व४
१०	श्रीमती मनिषा त्रिमुर्ती नाडकर्णी श्रीमती मनिषा त्रिमुर्ती नाडकर्णी		१ला	4
११	श्री. त्रिमुर्ती दत्तात्रय नाडकर्णी श्री. त्रिमुर्ती दत्तात्रय नाडकर्णी (मालकाच्या वहिवाटीमध्ये) (मालकाच्या वहिवाटीमध्ये)		१ला	Ę
१२	श्रीमती मनिषा त्रिमुर्ती नाडकर्णी श्रीमती मनिषा त्रिमुर्ती नाडकर्णी		१ला	૭
१३	श्री. विक्रम अमुलखभाई मोदी श्री. विक्रम अमुलखभाई मोदी		१ला	۷
१४	(मयत) एम. एम. बुलबुले श्री. फजल मिरासाब बुलबुले		२रा	٩
१५	(मयत) श्री. व्ही. व्ही. बदानी श्रीमती रमिलाबेन विनोदराय बदानी		२रा	१०
१६	श्रीमती एन. के. संघानी	श्रीमती निर्मला के. संघानी आणि श्री. संजय के. संघानी	२रा	११
१७	श्रीमती एन. के. संघानी	श्रीमती निर्मला के. संघानी आणि श्री. जयेश के. संघानी	२रा	१२
१८	(मयत) श्रीमती एम. सी. दोशी	श्री. चंद्रकांत रतीलाल दोशी आणि श्री. हेमंत चंद्रकांत दोशी	३रा	१३
१९	(मयत) श्रीमती एम. सी. दोशी	श्री. चंद्रकांत रतीलाल दोशी आणि श्री.चेतन चंद्रकांत दोशी	३रा	१४
२०	श्रीमती मनिषा त्रिमुर्ती नाडकर्णी	श्रीमती मनिषा त्रिमुर्ती नाडकर्णी	३रा	१५
२१	श्रीमती रागिणी केतन चटवानी	श्रीमती रागिणी केतन चटवानी	3रा	१६

हर्ष डेव्हलपर्स ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपी

३०१/३०२, रूपारेल आयरीस, सेनापती बापट मार्गे, माटुंगा पश्चिम, मुंबई - ४०००१६.

असोसिएटेड फिल्म इंडस्ट्रिज प्रा. लि. नोंदणीकृत कार्यालयः फिल्मसेंटर बिल्डींग, पहिला माळा, ६८ ताडदेव रोड, मुंबई–४०० ०३४

फोनः २३५१२८२१-२२-२३-२४; फॅक्स: २३५१२८२५ ई मेल: filmcenter68@gmail.com सीओइएन: U92110MH1954PTC009229

सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनी अधिनियम २०१३ वे कलम ९१ च्या तरतुदीच्या अनुषंगाने कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि शेअर हस्तांतर पुस्तिका शुक्रवार दिनांक २२ जुलै, २०२२ पासून शुक्रवार दिनांक २९ जुलै २०२२ (दोन्ही दिवसांच्या समावेशासह) पर्यंत बंद ठेवण्यात येतील.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये असोसिएटेड फिल्म इंडस्ट्रिज प्रा. लि. सही / -रूबायत ए. पटेल

संचालक स्थळ : मुंबई डी.आय.एन.-दिनांक : १३.०७.२०२२ ०००२९२०६

वकील : द्रोन भोईर जाहीर नोटीस वसई येथील मा. श्रीमती. एन. के. पाटील सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर, वसई

> ने.ता : ०६/०८/२०२२ चौ.अ.क्र. : ८२/२०२२ नि.क्र. ०६

Gayathri Umesh Poojary R/o. Taffur residency G-03, High Tension line road, Uqba Masjid Lane, 1st Stage Ashwath nagar, VTC Bangalore, North, State Karnatka

V/s . Sharda Yoginder Parashar 8/104, Shree shashwat Society, plesan park road, near GCC Club, Mira road east

Thane. 2. Bharati Dilip Vohra - 004, Phase 1, Yashwant Vihar Co.op. F

Ltd., behind sahayog hospital, agashi roac /irar West. R. Geeta Raiu Anbhorkar Feen banglow rahimowasi sangh, behind bldg no. 156, Khar east, Mumbai 1. Krishna Dilip Vohra --004, Phase 1, Yashwant Vihar Co.op. H.

Ltd., behind sahayog hospital, agashi road Virar West. Responden ज्याअर्थी वरील अर्जुटार यांनी टिनांक ०,५/०६/२०२ रोजी Late Chandrani Harichand Vohra died on ११/०३/२०१९ रोजी मयत झाले असून त्यांच्य मालमत्तेसंबंधी वारस दाखला (प्रोबेट प्रमाणपत्र मेळणेसाठी या न्यायालयात **चौकशी अर्ज क्रमांक ८२**

Schedule Of Property

२०२२ दाखल केला आहे.

All that piece and parcel of flat bearing no F-004, on the Ground floor, in the F Wing --ou-, on the Ground mod, in the F whing, admeasuring 755 square fee I. e. 70.16 square meters (built up area) in the building known as yashwant vihar Complex, n the society known as Yashwant Viha in the society Nown as Assimant Virial Phase - I Co.op. Housing Society Ltd., constructed on N. A. land bearing survey number 191, hissa no. 2, 3 Plot no. 1, 2, 3 lying being and situated at virar bolinj, Tal. /asai, Dist. Palghar.

ज्याअर्थी प्रोबेट सर्टीफिकेट मिळण्याकरिता र यायालयात **चौ.अर्ज क्रमांक ८२/२०२२** दाखल केलेला आहे. ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशी वारस, हक्क, हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांन हया न्यायालयांत **दिनांक ०६/०८/२०२२ रोर्ज** सकाळी ११.०० वाजता किंवा ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाले पासून एक महिन्याचे आत लेखी हरकत दाखल करावी. सदरहू वारस दाखला देण्याबाबत ज <u> जोणत्याही इसमाची हरकत न आल्यास योग्य ते परा</u> ı कागदपत्रे घेऊन अर्जदार हयांना वारस दाखला देण्या येईल हयाची कृपया नोंद घेण्यात यावी.

आज दि. ०८/०७/२०२२ रोजी माझ्या सहिनिशी गयालयाच्या शिक्क्यानिशी दिली.



सही/ अधिक्षक,

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI MARJI APPLICATION NO. 200 OF 2021 IN R.A.E. SUIT NO. 531/874 OF 2011 Mumtaz Narendra Vvas (deleted) MALLIKA NARENDRA VYAS

.. APPLICANT/APPELLANT .[Original Plaintiff [Landlady]

Age: 48 years, Occupation: Service Residing at: Flat No BX12, First Floor, B-Block, Empire Estates. August Kranti Marg, Kemps Corner, Mumbai 400036.

VERSUS 1) P. M. BRAGANZA

...RESPONDENT No [Full Name Not Known]

...[Original Defendant No 1 ..Ex-Parte in Original Suit - Tenant Age: Not known, Occupation: Business Address for Service: Flat No 13, Second Floor Nasir Palace, D'Lima Street Nawah Tank Road, Dockyard Road Mumbai - 400010.

सही/-

अधिकत अधिकारी

1A. Legal representative of unknown) legal heirs to represent Defendant No.1 Last Known add: Flat No. 13, Nasir Palace,

Road. Mumbai - 400 010. 2) RENATO DIAS

D'lima Street, Dockyard

...RESPONDENT No 2 [Full Name Not Known] ..[Original Defendant No 2 - Occupant

Age: Not known, Occupation: Business Address for Service:) Flat No 13, Second Floor Nasir Palace, D'Lima Street Nawab Tank Road, Dockvard Road Mumbai - 400010

The Respondent No. I abovenamed, WHEREAS, the Appellant abovenamed has taken ou Application dated 26th October, 2021 i.e. Marji Application No. 200 of 2021 In R.A.E. Suit No. 531/874 OF 2011 against the Respondents praying therein that delay of 152 days in filing the appeal be condoned, and for such other and further reliefs, as prays in the said Application.

You are hereby warned to appear before the Hon'ble Judge presiding in Court Room No. 2 on the 3rd Floor, Old Building of Court of Small Causes, L.T, Marg, Mumbai - 400 002 in person of by Pleader duly instructed on 29th July, 2022 at 2.45 p.m. to show cause against the Application failing wherein, the said application will be heard and determined ex-parte. You may obtain the copy of the said application from Cour Room No. 2 of this court. Given under the seal of the Court this

11th day of March, 2022. SEAL Sd/-**Additional Registrar** PUBLIC NOTICE

WARNING PUBLIC NOTICE is hereby given to the general public that my client **Mrs. Smita Ajit** Vengurlekar who is the Owner of Unit No. 63, 1s floor, Kakad Industrial Estate, L.J. Cross Road No.3, Mahim, Mumbai-400016, (hereinafte referred toas the "said Gala") had given on license basis the said Gala to one Ms.Darshana@Kinjal DhirajRathod, Email darshanar1212@gmail.com 9321426331, who along with Mr.Naren@Nikhil Makwana Mobile 9930586090 (Hereinafter referred to as the said Absconders) Were runni

Firm by the name and style of R.ALLIANCE. THIS IS A WARNING TO ALL THE GENERAL PUBLIC that the said Absconders have becom non traceable and have defrauded many person of their hard earned moneys by giving false promises as regards placement/ job opportunities and have vanished with huge amounts take from the deceived victims.

The General Public and the concerned victims are hereby informed that my client has absolutely no business connection or any partnership with the above absconders or their firm R Alliance and all are hereby warned that any person dealing with the above said Absconders may do so at thei own risk, costs and consequences arising there from and my client has no relation or connection with he said Absconders My clients have lodged a Police Complaint of Crimina

Breach of Trust and Cheating under Indian Pena Code against the above said Absconders with the Mahim Police Station on 8th July, 2022.

Sd/- V KADAM ASSOCIATES ADVOCATE FOR MRS. SMITA AJIT VENGURLEKAR Date: 10/07/2022 MOBILE 9820229171

जाहीर नोटीस

सर्व संबंधितांना या द्वारे सुचित करण्यात येते की, गाव मौजे—गिरनोली, तालुका व जिल्हा पालघर येथील भुमापन क्र. १६८/२/ब क्षेत्र ०.४०.०० हे.आर, आकार ०.३८पैसे, भुमापन क्र.१६९ क्षेत्र ०.३८.४० हे. आर, आकार रु. २.६९ पैसे एकूण क्षेत्र ०.७८.४० हे. आर सोबत ग्रामपंचात रहिवाशी/शेत घर क्र. ४४४/अ, ३७१ व ३७२ ही मिळकत १) श्रीमती प्रमिला शिवाजी जगताप, २) श्रीमती आरती प्रकाश जगताप, ३) श्री भावेश शि. जगताप. ४) श्री. प्रदिप शि जगताप रा. गिरनोली, ता.जि. पालघर हयांच्य मालकीची व कब्जे वहिवाटीची आहे सद मिळकतीबाबत आमचे अशिल यांना खरेदी करण्याचे अनुषंगाने मिळकत शिर्षक सत्यापन करावयाचे आहे. तरीही हया मिळकतीत कुणाही इसमांचा दान, बक्षीस, करार, फरोक्त वापरवहिवाट, कब्जा, भाडेपट्टा व कुळ आदी व अन्य प्रकारचा हक्क व हितसंबंध असल्या त्यांनी त्यांची लेखी हरकत कागदपत्रासहित ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून चौदा (१४) दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांच्या खाली दिलेल्या पत्यावर कळवावी. सदरची लेखी हरकत जर कागदपत्रा सोबत नसेल तर सद हरकत अमान्य करण्यात येईल व कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत नाही असे

समजण्यात येईल. ऑड. धवल एम्. पाटील शॉप नं.२२/२३. लोकमान्य अपार्टमेंट दि.१३/०७/२०२२ कचेरी रोड, पालघर, ता.जि. पालघर Steel Limited

CORPORATE IDENTIFICATION NO. (CIN): L27102MH1994PLC152925 egd. Office: JSW Centre, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

CORRIGENDUM TO THE NOTICE OF THE

28TH ANNUAL GENERAL MEETING

The Members of the Company are requested to note that in the Notice dated June 28, 2022, convening the 28th Annual General Meeting ("AGM") on Wednesday, July 20, 2022 at 11:00 A.M., through Video Conferencing ("the Notice"), Item No. 6 viz. "Appointment of Ms. Fiona Jane Mary Paulus (DIN 09618098) as an Independent Director" has been inadvertently mentioned as an "Ordinary Resolution" instead of a "Special Resolution". Accordingly, the words "Ordinary Resolution" appearing in Item

This corrigendum shall be read in conjunction with the Notice issued dated June 28, 2022. The updated version of the Notice and this corrigendum are available on the website of the Company. "www.jsw.in".

> Lancy Varghese **Company Secretary**

(नियम 8(1) पहा)

ज्या अर्थी.

Place: Mumbai

Date : July 12, 2022

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचन देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, **2002** चा नियम **8** अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **प्रतिकात्मक** ताबा 11.07.2022. रोजी घेतलेला आहे

करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू.16,22,634.28 (रूपये सोळा लाख बावीस हजार सहाशे चौतीस आणि अट्टावीस पैसे फक्त) पुढील व्याज **22.02.2022** पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यत लागेल.

आकर्षित केले जात आहे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. 708, सातवा मजला, एक विंग, प्राइम बालाजी हाइट्स, मापित चटई क्षेत्र 37.50 चौ.मीटर सर्व्हें क्र.139. हिसा क्र. 2. बदलापर गाव, बदलापर पश्चिम, ठाणे – 421503, महाराष्ट्र,

तारीख : 11.07.2022. अधिकृत अधिकारी स्थळ : ठाणे इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

ग्रीव्हज कॉटन लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेन्टीटी नंबर: एल९९९९एमएच१९२२पीएलसी०००९८७ **नोंदणीकृत कार्यालय:** युनिट क्र. १ए, ५वा मजला, टॉवर ३, इक्विनॉक्स बिझिनेस पार्क, एलबीएस मार्ग, कुर्ला (प.) मुंबई – ४०० ०७०. **दुरध्वनी:** ०२२–४१७१ १७००

ईमेल: investorservices@greavescotton.com वेबसाइट: www.greavescotton.com

१०३वी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सार्वजनिक सूचना

ही सुचना कॉरपोरेट कामकाज मंत्रालयादवारे जारी करण्यात आलेले ५ मे २०२२ तारखेचे सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०२/२०२२, १४ डिसेंबर २०२१ तारखेचे ार्वसाधारण परिपत्रक क्र. २१/२०२१, ८ डिसेंबर २०२१ तारखेचे सर्वसाधारण परिपत्रक क्र. १९/२०२१, १३ जानेवारी २०२१ तारखेचे सर्वसाधारण परिपत्रक क्र २२/२०२१ सहवाचता ८ एप्रिल २०२० तारखेचे सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १३ एप्रिल २०२० तारखेचे सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२० आर् ५ मे २०२० तारखेचे सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२० (एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रके' असे संबोधण्यात येते) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ांच्यादवारे जारी करण्यात आलेली अनुक्रमे १३ मे २०२२ तारखेचे परिपत्रके क्र. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 सहवाचता १२ मे २०२० ारखेचे परिपत्रके क्र. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 आणि १५ जानेवारी २०२१ तारखेचे परिपत्रके क्र. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 (एकत्रितपणे 'सेबी परिपत्रके' म्हणून संबोधण्यात येते) यांच्या तरतुर्दीचे अनुपालन करून प्रकाशित करण्यात येत आहे. आम्ही तुम्हाला याद्वारे

कंपनीची १०३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही एजीएममध्ये नमूद करण्यात आलेले कामकाज पार पाडण्यासाठी गुरूवार, ११ ऑगस्ट २०२२ रोजी दुपार्र ०१:३० वाजता आयएसटी, फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदवारे (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिडिओ प्रकारांददवारे (ओएव्हीएम), कंपनी अधिनियम २०१: ('कायदा') च्या लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेले नियम आणि सेबी (सूचीकरण बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली, २०१५ ('सेबी एलओडीआर रेग्युलेशन्स') तसेच लागू एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांचे अनुपालन करून घेण्यात येईल

वित्तीय वर्ष २०२१–२२ साठीचा वार्षिक अहवाल आणि ई–मतदानावरील सूचनांसह एजीएमची सूचना हे दस्तऐवज (i) कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफ एजंट, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ('आरटीए')/डिपॉझिटरी पार्टिसिपन्टकडे (पार्टिसिपन्ट्स) ज्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदणीकृत आहेत त्या सर्व भागधारकांन पाठवण्यात येतील आणि (ii) ते कंपनीच्या (<u>www.greavescotton.com)</u> या वेबसाइटवर, स्टॉक एक्स्चेंजेसच्या म्हणजेच बीएसई लिमिटेडच्य (<u>www.bseindia.com</u>) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या (<u>www.nseindia.com</u>) वेबसाइट्सवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या ('एनएसडीएल') (www.evoting.nsdl.com) वेबसाइटवरही अपलोड करण्यात येतील

a. सदस्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीदुवारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या कामकाजावर दरस्थ किंवा एजीएम दरम्यान ई–मतदान प्रणालीद्वारे आपले मतदान करण्याची संधी असेल

b. डिमटेरियलाइज्ड स्वरूपात, भौतिक स्वरूपात समभाग धारण करणारे सदस्य आणि ज्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदणीकृत नाहीत अशा सदस्यांसाठी दुरस्थ ई-मतदान आणि एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणालीदवारे मतदान करण्याचे स्वरूप हे एजीएमच्या सचनेमध्ये प्रदान करण्यात येईल. तसेच कंपनीच्य www.greavescotton.com या वेबसाइटवरही संबंधीत तपशील उपलब्ध असेल.

C. ज्या सदस्यांनी ईमेल ॲंडेस नोंदणीकृत केले नसतील त्यानी, खाली नमुद केलेल्या स्वरूपाप्रमाणे ईमेल ॲंडेसची यशस्वीमणे नोंदणी केल्यावर, अ) दरस्थ ई–मतदानाद्वारे मतदान करण्यासाठी एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल; ब) लॉगिन क्रिडेन्शल्स समाविष्ट असणारा ईमेल सदस्यांना उपलब्ध करण्यात

ईमेल ॲड्रेसची नोंदणी करण्याचे / अदययावत करण्याचे स्वरूप:

a. भौतिक स्वरूपात भागधारण करणाऱ्या सदस्यांना त्यांचे नाव, फोलिओ नंबर, मोबाइल नंबर आणि पूर्ण पत्ता (ईमेलसह) नमूद करणारे (i) स्वाक्षरी केलेले विनंती पत्र प्रदान करण्याची विनंती केली जाते; (ii) शेअर सर्टिफिकेट (समोर आणि मागे); आणि (iii) कंपनीकडे नोंदणीकृत सदस्याच्या पत्त्याच्या समर्थनार्थ पॅन कार्ड आणि सदस्यांना आधार कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत; आरटीए च्या ईमेल पत्त्यावर einward.ris@kfintech.com वर कंपनीला एक प्रत investorservices@greavescotton.com वर पाठवा

डिमटेरियलाइज्ड स्वरूपात भागधारण करणाऱ्या सभासदांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्टसच्या माध्यमातन त्यांच्या संबंधित डिपॉझटरीज पार्टिसिपन्टसकडे त्यांचा ईमेल ॲडेस नोंदणी करण्याची सदस्यांना विनंती करण्यात येते

लाभांश व भाग हस्तांतर पस्तक बंद कालावधी बाबत

a. सदस्यांनी याची नोंद घ्यावी की संचालकीय मंडळाने १२ मे २०२२ रोजी घेतलेल्या त्यांच्या सभेमध्ये, ३१ मार्च २०२२ रोजी समाप्त झालेल्या वित्तीय वर्षासाठी प्रति शेअर रू. २/- च्या दर्शनी मन्यावर प्रति शेअर रू. ० २०/- इतक्या लाभांशाची शिफारस केलेली आहे. लाभांश. जर एजीएममध्ये सभासदांदवारे घोषित करण्यात आल्यास, तो शुक्रवार, ९ सप्टेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी स्त्रोतावर उत्पन्न-कर वजावटीच्या (टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स) सापेक्ष

b. कंपनी अधिनियमाच्या कलम ९१ आणि सेबी एलओडिआर नियमावलीच्या नियमन ४२ नुसार, सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे भाग हस्तांतरण पुस्तिक शुक्रवार, ५ ऑगस्ट २०२२ ते गुरुवार, ११ ऑगस्ट २०२२ या कालावधीत (दोन्ही दिवसांसाठी) बंद राहील. सभासदांनी एजीएममध्ये घोषित केल्यास लाभांशासाठी पात्रता त्यानुसार निश्चित केली जाईल

c. वित्त कायदा, २०२० द्वारे प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या तरत्दींमध्ये सादर करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुरोधाने, सदस्यांना प्रदान केलेल्या लाभांशासाट कंपनीने विहित दरांनी स्त्रोतावर कर वजा ('टीडीएस') करणे आवश्यक आहे. विविध प्रकारांसाठी विहित दरांकरिता, सदस्यांना वित्तीय कायदा, १९६१ आणि त्यामधील सुधारणांचा संदर्भ घेण्याची विनंती करण्यात येत आहे. सदस्यांना डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्सकडे आणि आरटीएकडे/कंपनीकडे (समभाग भौतिक स्वरूपात धारण केल्यास) त्यांचा पॅन अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.

अधिक तपशीलासाठी व प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपांसाठी, कृपया कंपनीच्या वेबसाइटवर https://www.greavescotton.com/investors/ corporate-announcements येथे उपलब्ध असणाऱ्या लाभांश वितरणावरील करव्यवस्थेबाबत असलेल्या माहितीबद्दल सदस्यांनी संदर्भ घ्यावा सदस्यांच्या वर्गीकरणावरून कंपनीला योग्य तो टीडीएस दर सक्षम करण्यासाठी, सदस्यांना ३० जुलै २०२२ पर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची विनंती

e. ज्या सदस्यांनी त्यांच्या बँक खात्याचा तपशील अद्ययावत केलेला आहे, त्यांना इलेक्ट्रॉनिक प्रकाराद्वारे लाभांश हस्तांतरीत करण्यात येईल. ज्या सदस्यांनी त्यांच्या बँक खात्याचा तपशील अद्ययावत केलेला नाही, त्यांना टपाल सुविधेदवारे, कार्यरत असल्यास, त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर लाभांश व्हॉरन्टस/डिमांड डाफ्टस पाठवण्यात येतील. लाभांश प्राप्त करण्यातील विलंब टाळण्यासाठी, ज्या सभासदांनी त्यांच्या बँक खात्याचा तपशील सादर केलेला नाही किंवा बँकिंग तपशीलामधील बदलाच्या बाबतीत किंवा तपशील, ईमेल पत्ता किंवा निवासी पत्ता या बाबतीत, त्यांना सादर करण्याची विनंती करण्यात येते:

डिमटेरियलाइज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्यांच्या बाबतीत. ज्यांच्याकडे त्यांचे डिमॅट खाते बाळगण्यात येते त्या त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी

ii. भौतिक स्वरूपात असलेल्या समभागांच्या संदर्भात, आरटीएला einward.riskfintech.com वर सबिमट करा

आधारभूत कागदपत्रांसह आयएसआर-१ फॉर्म. हा फॉर्म कंपनीच्या http://www.greavescotton.com/investors आणि आरटीएच्या www.kfintech.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे

b) सर्व धारकांच्या पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत;

प्रत जोडा, योग्यरित्या स्व-साक्षांकित करा.

ठेकाण : मुंबई

देनांक : १२ जुलै २०२२

c) कंपनीकडे नोंदणीकृत पहिल्या धारकाच्या पत्थाच्या समर्थनार्थ कोणत्याही दस्तऐवजाची (जसे की आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट) स्वयं-साक्षांकित प्रतः; आणि d) सदस्य/प्रथम धारकाचे नाव असलेला रह केलेला चेक. जर रह केलेल्या चेकच्या पानावर तुमचे नाव नसेल, तर कृपया बँकच्या पास-बुक स्टेटमेंटची

> ग्रीव्हज कॉटन लिमिटेड साठी सही / -

> > अतींद्र बास्

जनरल कौन्सिल आणि कंपनी सेक्रेटरी

No. 06 of the Notice be read as "Special Resolution".

For JSW Steel Limited

ताबा सूचना

(स्थावर मालमत्तेसाठी)

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्क्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत **25.02.2022** रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू.16,22,634.28 (रूपये सोळा लाख बावीस हजार सहाशे चौतीस आणि अठ्ठावीस पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLBAD00334059 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 22.02.2022 पासन ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी. सचना कर्जदार अन्वर हसेन आणि अफसर हसैन (जामीनदार) यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहा

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे

GREAVES